

अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ, आंबाडी (भंडारा) यांच्या अधिपत्याखालील ४ विभाग व १९ उपविभाग या कार्यालयाच्या नियत अस्थायी आस्थापना व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि. ०१.०३.२०२५ ते दि. ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
जलसंपदा विभाग,  
शासन निर्णय क्रमांक- मुदतवाढ-२०२५/प्र.क्र.१११/ मोप्र-२,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,  
दिनांक :- २८.०३.२०२५.

- संदर्भ:-** १) शासन निर्णय, जलसंपदा विभाग, क्रमांक- मुदतवाढ- २०२४/प्र.क्र.३०९/मोप्र-२, दि. १४.१०.२०२४.
- २) अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ, आंबाडी (भंडारा) यांचे पत्र क्र. ३१०/गो.उ.सि.मं/आ-१/मुदतवाढ/धा.८५/२०२५, दि. ०४.०२.२०२५.
- ३) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि- २०१६/प्रक्र.८/१६/ आ.पु.क, दि. ०३.०३.२०२५.
- ४) शासन निर्णय, पाटबंधारे विभाग क्रमांक-आढावा २००२ (३३५/२००२/ आ (प्रशि), दि.०६.०२.२००३.

**प्रस्तावना :-**

अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ, आंबाडी (भंडारा) यांच्या अधिपत्याखालील अधिनस्त असलेल्या क्षेत्रिय कार्यालयातील सर्व पदांची निर्मिती सुधारीत आकृतीबंधानुसार संदर्भाधिन क्रमांक ४ येथील शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आली आहे. संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ, आंबाडी (भंडारा) यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रिय आस्थापनेवरील कार्यालयांना नियत अस्थायी आस्थापनेवरील ५३६ पदांना व रुपांतरीत अस्थायी ०२ पदांना दिनांक ०१.०९.२०२४ ते २८.०२.२०२५ पर्यंत चालू ठेवण्यास देण्यात आलेली मुदतवाढ दिनांक २८.०२.२०२५ रोजी संपुष्टात आली आहे.

वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच, यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु, ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही, अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक ०१.०३.२०२५ ते दिनांक ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार, अधीक्षक

अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ, आंबाडी (भंडारा) यांच्या अधिपत्याखालील ४ विभाग व १९ उपविभाग या कार्यालयाच्या नियत अस्थायी आस्थापनेवरील ५३६ पदांना व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील ०२ पदांना दि. ०१.०३.२०२५ ते दि. ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

### शासन निर्णय :-

अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ, आंबाडी (भंडारा) यांच्या संदर्भीय क्र.२ च्या प्रस्तावास अनुसरून अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ, आंबाडी (भंडारा) व त्यांच्या अधिपत्याखालील ४ विभाग व १९ उपविभागातील नियत अस्थायी आस्थापना व रुपांतरित अस्थायी आस्थापना या पदांना परिशिष्ट अ व ब मध्ये दर्शविल्या प्रमाणे दिनांक ०१.०३.२०२५ ते दिनांक ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यास खालील अटीच्या अधिन राहून मान्यता देण्यात येत आहे. उपरोक्त सर्व पदे विभागाने प्रस्तावित केलेल्या कालावधीत कार्यरत असतील.

१. रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदे कर्मचारी कार्यरत असे पर्यंत चालू राहतील.
२. सदर पदे आकृती बंधानुसार मंजूर असतील.
३. उपरोक्त पदांपैकी कोणतीही पदे व्यपगत झालेली नसतील.
४. यानंतर शासनास सादर करण्यात येणारे विहित प्रपत्र प्रमाणपत्र त्या त्या कालावधीच्या दिनांकासहीत प्रस्ताव विहित प्रपत्र, प्रमाणपत्रासह, रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांचे नावे व सेवानिवृत्तीच्या दिनांकसह सादर करण्यात यावेत.

सदर पदांवरील वेतनाचा खर्च, मागणी क्रमांक आय-५, मुख्य लेखाशीर्ष- ४७०१ मोठे व मध्यम पाटबंधाऱ्यावरील भांडवली खर्च, ८० सर्वसाधारण (१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांतील गुंतवणुका (०४) विविध पाटबंधारे विकास महामंडळांना भाग भांडवली अंशदान (वेतन) (०४)(०२) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान, (अनिवार्य) ( ४७०१ आय १७१) या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावा व सदर लेखाशिर्षांतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

तसेच रुपांतरित अस्थायी आस्थापनेच्या पदांसाठी होणारा वेतनाचा खर्च, मागणी क्रमांक आय-५, मुख्य लेखाशीर्ष- ४७०१ मोठे व मध्यम पाटबंधाऱ्यावरील भांडवली खर्च, (१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांतील गुंतवणुका (०२) विविध पाटबंधारे विकास महामंडळांना भाग भांडवली अंशदान (०२)(०२) विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान (कार्यक्रम) (४७०१ एच ६६५) या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकावा व सदर लेखाशिर्षांतर्गत मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

हे आदेश वित्त विभागाचा शासन निर्णय क्र. पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क, दिनांक ०३.०३.२०२५ अन्वये मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना दिलेल्या अधिकारांचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२८१५५९१८८४२७ असा आहे. हा कार्यालयीन आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

सहपत्र- परिशिष्ट अ व ब

( वृषाली भिंगार्डे )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत- सहपत्रासह

- १) महालेखापाल २, महाराष्ट्र राज्य, (लेखा व अनुज्ञेयता) नागपूर,
- २) महालेखापाल २, महाराष्ट्र राज्य, (लेखापरीक्षा) नागपूर,
- ३) वित्त विभाग, व्यय-१२, मंत्रालय, मुंबई,
- ४) कार्यकारी संचालक, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर
- ५) अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ, आंबाडी (भंडारा) यांना कळविण्यात येते की, प्रस्तुत शासन निर्णयान्वये मंजूरी दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या व्यक्तिरिक्त इतर अधिकारी/कर्मचारी यांची वेतन व देयके अदा केल्यास तसेच या शासन निर्णयान्वये दिलेल्या मंजूरीचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष चूकीचा अर्थ लावून अन्य अधिकारी/कर्मचारी यांची वेतन देयके अदा केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांवर राहिल. त्याचप्रमाणे अस्थायी पदांना मुदतवाढ देत असताना, वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील सूचना/अटींची पूर्तता होत असल्याबाबत खातरजमा करण्याबाबतची जबाबदारी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांवर राहिल.
- ६) कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द डावा कालवा, वाही.
- ७) कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन विभाग, आंबाडी
- ८) कार्यकारी अभियंता, आंभोरा उपसा सिंचन विभाग, भिवापूर
- ९) कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन विभाग, तिरोडा
- १०) मोप्र-(२) कार्यासन, संग्रहार्थ.

परिशिष्ट - अ

शासन निर्णय क्र. मुदतवाढ-२०२५/प्र.क्र.१११/मोप्र-२, दिनांक २८.०३.२०२५ चे सहपत्र  
दिनांक ०१.०३.२०२५ ते दि. ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ नियत अस्थायी अस्थापनेवरील ५३६ पदे

अ. क्र.	कार्यालयाचे नांव		पदनाम	एकूण पद संख्या
१	२	३	४	५
१	अधीक्षक अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन मंडळ, आंबाडी (भंडारा)	१	अधीक्षक अभियंता	१
		२	उपअधीक्षक अभियंता/ सहाय्यक अधीक्षक अभि.	१
		३	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	३
		४	अधीक्षक	१
		५	प्रथम लिपीक	१
		६	वरिष्ठ लिपीक	४
		७	कनिष्ठ लिपीक	४
		८	मुख्य आरेखक	१
		९	सहाय्यक आरेखक	१
		१०	उच्चश्रेणी लघुलेखक/निम्न श्रेणी लघुलेखक	१
		११	टंकलेखक	३
		१२	संगणक	१
		१३	वाहन चालक	१
		१४	नाईक	१
		१५	शिपाई	३
		१६	चौकीदार	१
			एकूण	२८
२	कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द डावा कालवा विभाग, वाही (पवनी)	१	कार्यकारी अभियंता	१
		२	उपअभियंता	१
		३	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		४	विभागीय लेखापाल	१
		५	प्रथम लिपीक	१
		६	वरिष्ठ लिपीक	५
		७	कनिष्ठ लिपीक	४
		८	आरेखक	१
		९	सहाय्यक आरेखक	१
		१०	टंकलेखक	३

		११	भांडारपाल	१
		१२	सहाय्यक भांडारपाल	१
		१३	लघु टंकलेखक किंवा निम्न श्रेणी लघु लेखक	१
		१४	संगणक	१
		१५	वाहन चालक	१
		१६	नाईक	१
		१७	शिपाई	५
		१८	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>३४</b>
२.१	उप अभियंता, गोसीखुर्द डावा कालवा उपविभाग क्र.१, चकारा	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
२.२	उप अभियंता, गोसीखुर्द डावा कालवा उपविभाग क्र.२, चकारा	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरीष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
२.३	उप अभियंता, गोसीखुर्द डावा कालवा उपविभाग क्र.३, वाही (पवनी)	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४

		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
२.४	गोसीखुर्द डावा कालवा उपविभाग क्र.४, गोसीखुर्द (मुख्यालय चकारा)	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
२.५	निम्न पैनगंगा उपसा सिंचन उपविभाग क्र.१, वाही	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
	<b>विभाग व उपविभागातील एकूण पदे</b>			<b>१२४</b>
३	कार्यकारी अभियंता, गोसीखुर्द उपसा सिंचन विभाग, आंबाडी (भंडारा)	१	कार्यकारी अभियंता	१
		२	उपअभियंता	१
		३	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		४	विभागीय लेखापाल	१
		५	प्रथम लिपीक	१
		६	वरिष्ठ लिपीक	५
		७	कनिष्ठ लिपीक	४
		८	आरेखक	१

		९	सहायक आरेखक	१
		१०	टंकलेखक	३
		११	भांडारपाल	१
		१२	सहाय्यक भांडारपाल	१
		१३	लघु टंकलेखक किंवा निम्न श्रेणी लघु लेखक	१
		१४	संगणक	१
		१५	वाहन चालक	१
		१६	नाईक	१
		१७	शिपाई	५
		१८	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>३४</b>
३.१	उप अभियंता, टेकेपार उपसा सिंचन उपविभाग क्र.१, आंबाडी (भंडारा)	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
३.२	पाघोरा उपसा सिंचन उपविभाग क्र.१, आंबाडी (भंडारा)	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
३.३	मध्यम प्रकल्प उपविभाग, पलाडी (मुख्यालय आंबाडी)	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१

		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
३.४	उप अभियंता, मध्यम प्रकल्प उपविभाग, तुमसर (मुख्यालय अंबाडी)	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
३.५	उप अभियंता, लघुपाटबंधारे उपविभाग, लाखणी(मुख्यालय नागपूर)	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
३.६	उप अभियंता, लघु पाटबंधारे सर्वेक्षण उपविभाग, भंडारा (मुख्यालय अंबाडी)	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	६
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	४
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	१७
		६	अनुरेखक	८
		७	टंकलेखक	१



		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	८
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>४८</b>
<b>विभाग व उपविभागातील एकूण पदे</b>				<b>१७२</b>
<b>४</b>	कार्यकारी अभियंता, आंभोरा उपसा सिंचन विभाग, भिवापूर	१	कार्यकारी अभियंता	१
		२	उपअभियंता	१
		३	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		४	विभागीय लेखापाल	१
		५	प्रथम लिपीक	१
		६	वरिष्ठ लिपीक	५
		७	कनिष्ठ लिपीक	४
		८	आरेखक	१
		९	सहायक आरेखक	१
		१०	टंकलेखक	३
		११	भांडारपाल	१
		१२	सहाय्यक भांडारपाल	१
		१३	लघु टंकलेखक किंवा निम्न श्रेणी लघु लेखक	१
		१४	संगणक	१
		१५	वाहन चालक	१
		१६	नाईक	१
		१७	शिपाई	५
		१८	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>३४</b>
<b>४.१</b>	उप अभियंता, आंभोरा उपसा सिंचन उपविभाग क्र.१, भिवापूर	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>

४.२	उप अभियंता, मोखाबर्डी उपसा सिंचन उपविभाग क्र.१, भिवापूर	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
४.३	उप अभियंता, बावनथडी उजवा कालवा उपविभाग क्र.४, तिरोडा, मु. भिवापूर	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
४.४	निम्न पैनगंगा उपसा सिंचन उपविभाग क्र.४, आर्णी, मुख्यालय भिवापुर	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
४.५	अंभोरा पाटबंधारे उपविभाग, वेलतुर	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१

		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			एकूण	१८
विभाग व उपविभागातील एकूण पदे				१२४
५	कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन प्रकल्प विभाग, तिरोडा	१	कार्यकारी अभियंता	१
		२	उप अभियंता	१
		३	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		४	विभागीय लेखापाल	१
		५	प्रथम लिपीक	१
		६	वरिष्ठ लिपीक	५
		७	कनिष्ठ लिपीक	४
		८	आरेखक	१
		९	सहाय्यक आरेखक	१
		१०	टंकलेखक	३
		११	भांडारपाल	१
		१२	सहाय्यक भांडारपाल	१
		१३	लघु टंकलेखक किंवा निम्न श्रेणी लघु लेखक	१
		१४	संगणक	१
		१५	वाहन चालक	१
		१६	नाईक	१
		१७	शिपाई	५
		१८	चौकीदार	१
			एकूण	३४
५.१	उप अभियंता, उपसा सिंचन प्रकल्प उपविभाग क्र.१, तिरोडा	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१

		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
<b>५.२</b>	उप अभियंता, गोसीखुर्द डावा कालवा उपविभाग क्र.५, लाखादूर मुख्यालय तिरोडा	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
<b>५.३</b>	उप अभियंता, धापेवाडा उपसा सिंचन उपविभाग क्र.२, तिरोडा	१	उप अभियंता	१
		२	क.अ./सहा.अ.-२/शा.अ.	४
		३	वरिष्ठ लिपीक	१
		४	कनिष्ठ लिपीक	२
		५	स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक	४
		६	अनुरेखक	१
		७	टंकलेखक	१
		८	वाहन चालक	१
		९	शिपाई	२
		१०	चौकीदार	१
			<b>एकूण</b>	<b>१८</b>
	<b>विभाग व उपविभागातील एकूण पदे</b>			<b>८८</b>
	<b>नियत आस्थापनेवरील एकूण पदे १+२+३+४+५</b>			<b>५३६</b>

परिशिष्ट - ब

शासन निर्णय क्र. मुदतवाढ-२०२५/प्र.क्र.१११/मोप्र-२, दिनांक २८.०३.२०२५ चे सहपत्र  
दिनांक ०१.०३.२०२५ ते ३१.०८.२०२५ पर्यंत मुदतवाढ रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील  
एकूण पदे

अ.क्र.	पदनाम	पदांची संख्या	पदधारकाचे नांव	सेवानिवृत्ती दिनांक
१	२	३	४	५
१	मजूर	२	१ दिवानजी चिंधू ठाकरे	३१.०१.२०२८
			२ जियालाल गोविंदा बुधे	३०.०६.२०२५
रुपांतरित आस्थापनेवरील एकूण पदे- ०२				